

जल जीवन मिशन अंतर्गत सर्वसाधारण  
घटकाखालील सहाय्यिकृत बाबी, पाणी  
गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण बाबीकरीता  
(राज्य हिस्सा) निधी राज्य पाणी व स्वच्छता  
मिशनला वितरित करणेबाबत  
(लेखाशीर्ष २२१५ ९९७१)

महाराष्ट्र शासन  
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग  
शासन निर्णय क्रमांक: जेजेएम-२०२०/प्र.क्र.११० (४)/पापु १०  
सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल,  
क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई  
तारीख: ३० डिसेंबर, २०२०

**वाचा-**

१. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.क्र. जजमि २०२०/ प्र.क्र.१३८/ पापु १० (०७)  
दि.०४.०९.२०२०
२. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जेजेएम २०२०/ प्र.क्र.११०(३)/ पापु १०,  
दि.३० डिसेंबर,२०२०

**प्रस्तावना-**

संदर्भिय क्र.१ च्या शासन निर्णयान्वये राज्यात जल जीवन मिशन राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत सहाय्यिकृत बाबी व पाणी गुणवत्ता संनियंत्रण या बाबीकरीता केंद्र व राज्य हिश्याच्या निधीचे प्रमाण अनुक्रमे ६०: ४० असे आहे. सन २०२०-२०२१ करीता जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनामार्फत सर्वसाधारण घटकाखालील सहाय्यिकृत बाबी व पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण या बाबीकरीता केंद्र हिश्याचा निधी संदर्भिय क्र.२ च्या शासन निर्णयान्वये राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करण्यात आला आहे. सदर केंद्र हिस्सा निधीच्या प्रमाणात (केंद्र ६०: राज्य ४०) राज्य हिश्याचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

जल जीवन मिशन या केंद्र सहाय्यित योजनेंतर्गत सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली कार्यन्वित करण्याकरीता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये राज्य नोडल खाते (Single Nodal Account) उघडण्यात आले आहे. वित्त विभागामार्फत सर्वसाधारण घटकाखालील सहाय्यिकृत बाबी व पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण या बाबीकरीता (केंद्र हिस्सा) प्राप्त निधी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीच्या राज्य नोडल खात्यात जमा करणे आवश्यक आहे.

**शासन निर्णय-**

जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये मागणी क्र. वाय-२, लेखाशीर्ष २२१५ पाणी पुरवठा व स्वच्छता, १०२ ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम, ०२ जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने, (०२) (२९) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सहाय्यिकृत बाबी व पाणी गुणवत्ता

संनियंत्रण व सर्वेक्षणासाठी अर्थसहाय (राज्य हिस्सा) (४० टक्के) यासाठी अनुदाने, ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (२२१५ ९९७१) रु. २१,११,३०,०००/- (अक्षरी - रुपये एकवीस कोटी अकरा लक्ष तीस हजार फक्त) ( मागील वित्तीय वर्षातील अखर्चित रु. ११,३०,०००/- + चालु वित्तीय वर्षातील रु. २१,००,००,०००/- इतका निधी वितरणास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. हा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीकरीता उघडण्यात आलेल्या राज्य नोडल खातामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी तात्काळ राज्य पाणी व स्वच्छता मिशन (जल जीवन मिशन) या नावाने उघडण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, मुंबई (IFSC Code- SBIN ००००३००) येथील राज्य नोडल खाते क्र.३९२२२५४८२४२ मध्ये जमा करण्यात यावा. हा निधी जमा झाल्यानंतर पुढील सर्व आवश्यक कार्यवाही मिशन संचालक, जल जीवन मिशन (राज्य पाणी व स्वच्छता मिशन) यांच्याद्वारे करण्यात यावी.

२. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनामार्फत प्राप्त निधीपैकी २% निधी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण (WQMS) व ५% निधी सहाय्यिकृत बाबी (Support activities) या घटकाखाली स्वतंत्रपणे तरतूद करणेबाबत जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद आहे. त्यानुसार उपरोक्त रु. २१,११,३०,०००/- (अक्षरी- रुपये एकवीस कोटी अकरा लक्ष तीस हजार फक्त ) इतक्या निधीपैकी सहाय्यिकृत बाबीकरीता (Support ) रु.१५,११,३०,०००/- ( अक्षरी- रुपये पंधरा कोटी अकरा लक्ष तीस हजार फक्त) व पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणाकरीता (WQMS) रु. ६,००,००,०००/- (अक्षरी रुपये सहा कोटी फक्त) इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार याबाबत मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांनी स्वतंत्र लेखे ठेवावेत.

३. सदर रक्कम आहरित करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी अवर सचिव (रोखशाखा) (श्री.पां.रा.खोटेरे) यांना व नियंत्रक अधिकारी म्हणून सह सचिव (श्री.म.बा.हजारी), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर रक्कम (श्री.पां.रा.खोटेरे) आहरण व संवितरण अधिकारी तथा अवर सचिव (रोखशाखा), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई मुख्य शाखा, मुंबई (IFSC Code- SBIN ००००३००) येथे उघडण्यात आलेल्या राज्य नोडल खाते क्र.३९२२२५४८२४२ मध्ये जमा करावी.

४. प्रस्तुत प्रकरणी वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अर्थसं २०२०/ प्र.क्र.६४/अर्थ-३, दि.१६.०४.२०२० सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक १ ते ८ व क्र.९ मधील तपासणी सूचीतील अ.क्र.१ ते १० मधील अटींची पूर्तता होत असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाचे अनौ.संदर्भ क्र.३०६/व्यय-३, दि.२९.१२.२०२० अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२०१२३०१६०४२९४२२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सरोज देशपांडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. श्री.म.बा.हजारी, सह सचिव, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
२. श्री.पां.रा.खोटेरे, अवर सचिव, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई  
यांना विनंती करण्यात येते की, उक्त निधी तातडीने स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, फोर्ट मुंबई येथील राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या खात्यात जमा करावा.

प्रत,

१. मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
३. महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ मुंबई/ २- नागपूर
४. मिशन संचालक, जल जीवन मिशन, बेलापूर, नवी मुंबई
५. संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.
६. सह सचिव /उप सचिव (अर्थसंकल्प), वित्त व नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
८. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई
९. कार्यासन पापु-०४/२०, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती (पापु १०)